TFL/SEC/2022-23/22

03/09/2022

The Manager,

Corporate Relations Dept.,

BSE Ltd.

P.J. Towers,

Dalal Street, Fort

Mumbai 400001

The Manager,

Listing Compliance Department

National Stock Exchange of India Ltd.

Bandra Kurla Complex

Bandra (East)

Mumbai 400051

BSE Scrip Code : 532812 NSE Scrip Code : TFL

Dear Sir,

Sub: <u>Submission of Newspaper Advertisement issued pursuant to the requirement of General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 read with General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 read with General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs</u>

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Lakshadweep (Marathi) on 3rd September, 2022, pertaining to convening of 28th Annual General Meeting of the Company through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM).

Kindly take the same on your records.

Yours faithfully,

For Transwarranty Finance Limited

Suhas Borgaonkar Company Secretary

Encl: As above

SHREE SECURITIES LIMITED Registered Office: 3, Synagogue Street, 3rd Floor, Room No.18G, Kolkata-700001, Phone: +91 33 2231 3366-67 E-mail: ssl 1994@yahoo.co.in, Website: www.shreesecindia.com CIN: L65929WB1994PLC061930

NOTICE FOR BOOK CLOSURE & 29TH ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 29th Annual General Meeting of the Members of the

Company will be held through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") on Thursday, 29th September, 2022 at 1.00 p.m. to transact the business as mentioned in the notice being sent to the individual shareholders by electronic mode. Please note that these documents are available on the Company's website www.shreesecindia.com for download by the members. Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under

Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that the register of members and share transfer books shall remain closed from 23rd day of September, 2022 to 29th day of September, 2022(both days inclusive) for the purpose of 29th Annual General Meeting. In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository

as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic For Shree Securities Limited

participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so

Place: Kolkata Raksha Kumari Company Secretary cum Compliance Officer Date: 02.09.2022

Parle Industries Limited

Regd. Office: Unit No. C/406, 4th Floor, Crystal Plaza Premises Co-Op Soc, Ltd. Plot Nos. B-4 & B-5, New Link Road Andheri West, Mumbai-400053 E-mail: info@parleindustries.com Website: www.parleindustries.com

Notice of 39th Annual General Meeting to be held through Video-Conference/Other Audio Visual Means, **Book Closure and Remote E-Voting information**

NOTICE is hereby given that the Thirty Ninth ('39th') Annual General Meeting ('AGM') of the Members of Parle Industries Limited ('the Company') will be held on Tuesday, September 27, 2022 at 10.30 a.m. (IST) through two way Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the 39th AGM along with the Annual Report 2021-22 on 3rd, September, 2022, through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI

The Annual Report 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 39th AGM is available on the website of the Company at www.parleindustries.com and on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. A copy of the Notice is also available on the website of Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in. M/s. K Pratik & Associates, Practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer for the e-voting process. Remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- a. The remote e-Voting facility would be available during the following period Commencement of remote e-Voting from 9.00 a.m. (IST) on Saturday, September 24 2022, End of remote e-Voting upto 5.00 p.m. (IST) on Monday, September 26, 2022. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and
- Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time; The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up
- equity share capital of the Company as on Tuesday, September 20, 2022 ('Cut-Off Date'). The additional facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM; **Book Closure:**

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 20, 2022 to Tuesday, September 27, 2022 (both days inclusive) for the purpose of 39th AGM.

For Parle Industries Limited Place : Mumbai Deepika Tater Date: September 2, 2022 **Company Secretary**

DHOOT INDUSTRIAL FINANCE LIMITED

CIN: L51900MH1978PLC020725

Registered Office Address: 504, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai 400 021 Corporate Office Address: 1209, Raheja Centre, 214, Nariman Point, Mumbai 400 021. Tel.: 22845050, 22835152 | Fax: 22871155 Email: cosecdifl@gmail.com | www.dhootfinance.com

NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday 27th September, 2022 at 2:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business as stated in the AGM Notice, dated 12th August, 2022 in compliance with he applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Rules made there under and General Circulars dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 of the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular dated May 12, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022. The Annual Report 2021-22, inter-alia containing Notice of the said AGM, Directors Report Auditor's Report and Audited Financial Statements for the year ended 31 March 2022 along with statement 8 disclosure annexed/attached thereto have been sent to the email ids of the shareholders whose e-mails were registered and is also posted on the website of the Company www.dhootfinance.com under "Financials

In accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Annual Report for 2021-2022, including the AGM Notice, has been sent through electronic mode only, on 2nd September, 2022 to those Members whosi rmail IDs are registered with the Company or its Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited 'Linkintime') or the Depositories, The Annual Report for 2021-2022, including the AGM Notice, is also available on the Company's website www.dhootfinance.com, BSE Limited's website www.bseindia.com and the remote e-voting website of NSDL https://www.evoting.nsdl.com/

Accordingly, in compliance with these MCA and SEBI Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 (the act) and the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM. As permitted under said circulars Company

has not sent paper copy of the Annual Report 2021-22 to the shareholders in view of the prevailing COVI D-19 Members are requested to register their email IDs with Link Intime India Private Limited if shares are held by hem in physical form or with their respective DPs if shares are held by them in demat form. Members who

nave not registered their email IDs may send an email request to rnt.helpdesk@linkintime.co.in along with the following documents for obtaining the Annual Report, AGM Notice with e-voting instructions and login redentials: (a) in case shares are held in physical mode, please provide folio no., name, scanned copy of the hare certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card and any address proof; (b) in case shares are held in demat mode, please provide DPID-Client ID (8 digit DPID + 8 digit client ID or 16 digit peneficiary ID), name, client master or copy of consolidated account statement, self-attested scanned copy Members can join and participate in the AGM through VC/DAVM facility or casting vote through the e-voting ystem during the AGM. The requisite information for the shareholders are placed on the Company's website

nd also sent to shareholders through email. Members participating through VC/OAVM shall be counted to he purpose of reckoning the guarum under Section 103 of the Act. The instructions for E-Voting, attending th GM and other instructions are posted on the Company's website and also sent to shareholders through email whose email ID is registered with us. A member entitled to attend and vote at the AGM, is entitled to appoin proxy or proxies to attend and vote instead of himself on a poll and a proxy need not be a member of the Company. Since AGM this time is being held through VC/OAVM, physical presence of the Members are nent of Proxy will not be available As per Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time, Secretarial Standards-2 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please note that: The Company is pleased to provide its

Members with the facility to cast their votes electronically on all resolutions set forth in the AGM Notice. The business can be transacted through voting by electronic means. The Company has engaged the services of NSDL for providing the remote e-voting platform and for participating in the AGM through VC/OAVM and voting thereat. The dispatch of Notice along with Explanatory Statement, as a part of Annual Report 2021-22 is completed as of date through Emails to those shareholders whose email id is registered with us. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following: (a) Remote e-voting shall commence on Saturday, September 24, 2022 at 10.00 a.m.(IST) and end or Monday, September 26, 2022 at 5.00 p.m. (IST).Remote e-voting shall not be allowed beyond

September 26, 2022 - 5.00 p.m. (IST). The facility for e-voting shall be made available at the AGM and Members attending the same through VC/OAVM who have not cast their votes by remote e-voting shall be able to exercise their voting rights at the meeting. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the meeting. b) The cut-off date for determining eligibility of Members for voting on the business set out in the AGN notice is Tuesday, September 20, 2022. A person whose name is recorded in the Register of Members of in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be

entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the AGM Notice and is holding shares as on the cut-off date i.e September 20, 2022, may obtain login credentials by sending a request at evoting@nsdl.co.in or following the procedure as mentioned in the AGM Notice.

(c) In case of any queries pertaining to e-voting, please visit "Help & FAQ's section" available at NSDL website https://evoting.nsdl.com. Alternatively, shareholders may contact Mr. Amit Vishal, Senior Manager NSDL at amity@nsdl.co.in/ 022-24994360 or Mr. Sagar Ghosalkar, Assistant Manager- NSDL at sagar.ghosalkar@nsdl.co.in/ 022-24994553/1800-222-990.

NOTICE is also hereby given that pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 21, 2022 to Tuesday, September 27, 2022 (both days inclusive) for the purpose of determining eligibility of Members for payment of final dividend (e) The Notice along with full Annual Report of the Company for the year 2021-22 is posted/displayed or

Company's website www.dhootfinance.com under "Financials" section and is available for download Contact details for the person responsible to address Grievance/s in respect of e-voting: Contact Person

 M/s. Link Intime India Private Limited, Email: mt.helpdesk@linkintime.co.in (the Company's Registral & Share Transfer Agent) C101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in. Tel. No. +91 22 49186270.

(g) The facility for voting through digital voting shall be made available for during the AGM and the members attending the meeting who have to cast their votes by-remote e-voting shall only be able to exercise the

voting rights at the Meeting as per specific instructions made available (h) A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but

shall not be allowed to vote again in the Meeting. The result of e-voting shall be announced within 48 hours of the conclusion of the AGM by the Chairman o

any other Director authorised by him. The result shall be displayed on the website of the Company a www.dhootfinance.com under "Financials" section and shall also be filed with the Stock Exchange.

For Dhoot Industrial Finance Limited Sneha Shah Date: 3rd September, 2022

CINERAD COMMUNICATIONS LTD.

Subol Dutt Building, 13, Brabourne Road. Kolkata-700001 (W.B.) Phone: +91 33 2231 5686-5687 & Fax: +91 33 22315683 E-mail: cinerad@responce.in; Website:www.cineradcommunications.com CIN: L92100WB1986PLC218825

Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide E-voting facility to the members to cast their votes electronically on all resolutions proposed to be considered at the Annual General Meeting (AGM) to be held on Thursday, 29th day of September, 2022 at 11:00 a.m. through video conferencing ("VC")/ other audiovisual means ("OAVM") and at any adjournment thereof. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the e-voting facility. The e-voting facility is available at the link https:// www.evotingindia.com.The Notice of Annual General Meeting is available on the Company's website www.cineradcommunications.com and on www.evotingindia.com. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules, are given here under:

(ii) Date and time of commencement of "Remote e-voting": Monday, 26th

September, 2022 at 9:00 A.M. (iii) Date and time of end of "Remote e-voting": Wednesday, 28th September

2022 at 5:00 P.M.(same day) iv) Cut-off date for E-Voting: Thursday, 22nd day of September, 2022

(vi) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 22nd day of September, 2022, may obtain the login ID and password by

at the following toll free no.: 1800225533. (vii) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for venue voting shall be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote e-voting shall be able to attend

Pradeep Kumar Daga Date: 02.09.2022 (Director)

CIN: U91110MH1951NPL008380

Regd. Office: 4, Candy House, Mandlik Road, Colaba, Mumbai - 400 001 PUBLIC NOTICE

Meeting of the Association will be held on Saturday, 24th September, 2022, at 5.00 pm at "The Westin Mumbai, near Chinmayanand Ashram, Powai Lake, Mumbai- 400087 to transact the business in the notice dated 28rd July, 2022, which has as on date been posted at www.hrawi.com and sent by email to members whose email fDs are registered with the Association. The Annual Report comprising of the Notice, Executive Committee report and audited Financial Statements has been dispatched to all members through email by the Association 2nd September 2022. If any member of the Association wishes to view the entire notice including the Annual Report can visit the Company's Website i.e www.hrawi.com or may request the same by sending an email to the Association on asg@hrawi.com

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20(4) of the Companie (Management and Administration) Rules, 2014 the Association is pleased to provide e-voting facility i.e voting from a place other than the AGM venue to the Association's members through National Securities Depository Limited (NSDL) to enable them to cast their vote electronically for the business to be transacted at the AGM.

- E-voting period will commence on Monday, 19th September, 2022 (9:00 am) and end on Friday, 23rd September, 2022 (5:00 pm).
- The cut-off date for the eligibility for e-voting and voting at the AGM is Saturday, 17th
- A person, whose name is recorded in the register of members maintained by the Association as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.
- voting or polling at the AGM venue, despite password and the procedure for remote Evoting being sent to such Association Member. Associate and Affiliate members will not have any voting rights.
- The e-voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast vote
- able to exercise their rights
- The Association Members who have cast their vote by remote E-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again on same resolutions at the venue of the meeting
- The Executive Committee has designated Mr. Martinho Ferrao, as the Scrutinizer, to scrutinize the E-voting and poll at the AGM in a fair and transparent manner.
- www.evoting.nsdl.com/and on the Association's website www.hrawi.com
- able at the Downloads section: https://www.evoting.nsdl.com/. For any other query, the Association Member may contact the office of the HRAWI on (022) 2202 4076 / 2283

BY ORDER OF THE EXECUTIVE COMMITTEE

KUNAL GUJRAL SECRETARY GENERAL HOTEL AND RESTAURANT ASSOCIATION (WESTERN INDIA)

Dated: 3rd September 2022

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Ambition Advertising, Prabhadevi. Phone: 24210792 / 94.

B. Y. Padhye Publicity,

Dadar (W), Phone: 2422 9241/ 2422 0445.

DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole: 8452846979/

9930949817 Central Advertising Agency,

Mahim (W). Phone: 24468656 | 24465555 | Phone: 6696 3441 | 42.

Charudatta Advertising,

Mahim (W),

Phone: 24221461 Jay Publicity,

Dadar (E), Phone: 24124640

Pallavi Advtg. Dadar (W),

Mobile: 9869109765 Shree Swami Samarth Advertising,

Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Stylus Arts,

Dadar (W), Phone: 24304897

Time Advertising, Matunga (W),

Phone: 2446 6191

Vijaya Agencies, Dadar (W),

Phone: 2422 5672. Mobile: 9920640689

Space Age Advertising, Bandra (E)

Phone: 26552207 Mobile: 9869666222 Neha Agency, Goregaon (E),

Shark Enterprises, Goregaon (E),

Phone: 2927 5033.

Mobile: 9819099563.

Adresult Services, Goregaon (W) Phone: 28762157 / 28726291.

Classifieds Making A Small Message Go A Long Way

punjab national bank पंजाब नैशनल बैंक

PUNJAB NATIONAL BANK (A GOVT.OF INDIA UNDERTAKING) **HO: PRINTING & STATIONERY DEPARTMENT** FIRST FLOOR, C- 13, SECTOR- 1, NOIDA - 201301 (U.P.)

E- TENDER FOR PROCUREMENT OF 2.50.000 KGS OF 95 GSM MICR PAPER

Open tenders are invited from IBA approved paper mills or their nominated distributors

through bank's e-procurement portal for procurement of 2.50,000 KGs of 95 GSM MICR paper. For further details, interested bidders may refer to the tender document which can be downloaded from Bank's e -procurement portal https://etender.pnbnet.in or from

Bank's website www.pnbindia.in. The same can also be collected in person on any working day from 03.09.2022 to 19.09.2022 during working hours from Punjab National Bank, Printing & Stationery Deptt., First floor, C-13 Sector-1, NOIDA (UP).

Last date of submission of the e-tender through Bank's e -procurement portal is 19.09.2022 up to 01:00 p.m.

(CHIEF MANAGER)



GOVERNMENT OF INDIA MINISTRY OF FINANCE DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES DEBTS RECOVERY TRIBUNAL II- BENGALURU 1st Floor, Jeevan Mangal Building No.4 Residency Road, Bengaluru 560 025 080-22244324 Fax: 080 - 22244325/326 Date: 26/08/2022

REGISTERED A/D / DASTI / AFFIXATION / BEAT OF DRUM SALE PROCLAMATION RC NO.836/2019 in OA No. 11/2018 PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF THE SECOND SCHEDULE TO

THE INCOME-TAX 1961, READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993

Certified Debtors M/s. Nadoor Goat Farm,

Represented by its Proprietor, Mr. Jayakar C. Karianna, R/at: Nadoor Village & Post, Udupi District Mr. Sydney J Karianna

S/o. Mr. Jayakar C Karianna, R/at: No.3-B/1201, Green Acres Lokhandwala Complex, Andheri

CANARA BANK V. NADOOR GOAT FARM & OTHERS

West, Mumbai - 400043. 3. Mr. Stephen J. Karianna. S/o. Mr.JayakarC.Karianna, R/at: No.A/701, Vasantha Prakash 7 Bungalow, Andheri West,

Mumbai - 400058 4. Mrs. Sarojini Karianna W/o. Mr. Jayakar C. Karianna, R/at: Nadoor Village & Post Udupi District,

WHEREAS, you have failed to pay total sum of Rs.10.47.42,686.00/- (Rupees Ten Crores Forty Seven Lakhs Forty Two Thousand Six Hundred Eighty Six only) with further interest payable by you as per the Recovery Certificate No.836/2019 in O.A. No. 11/2018 issued by the Presiding Officer, Debt Recovery Tribunal, Bangalore and the interest and costs payable as per the

And whereas the Certificate Debtor has failed to pay the amount due as given in the succeeding

para, the undersigned has ordered the sale of immovable property mentioned in the schedule below in satisfaction of the said Certificate. The sale of the property will be through DRT in liaison with the CHB for all the formalities to be accomplished right from the issuance of Sale proclamation till final sale of the property and the expenses incurred thereto to be borne by the AND WHEREAS, there will be due there under a sum of Rs. 20,93,01,081/- including costs and

NOTICE is hereby given that in the absence of any order of postponement, the said property shall be sold on 12.10.2022 between 11.30 AM to 12.30 PM (with auto extension clause in case of bid received in last 5 minutes before closing) by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website https://www.bankeauctionwizard.com.of M/s. Antares Systems Ltd, Bangalore. For further details contact: Helpline No. 080-49352000, Mr. S. Manohar Mobile No.

9686196756, email-id: manohar.s@antaressystems.com / Mr.PawanChaturvedi, Chief Manager, Canara Bank, ARM-IBranch, Contact No. 080-25310066, Mob: 9483532366, email cb2366@canarabank.com. The sale will be of the property of the defendant no.1 above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been

ascertained, are those specified in the schedule. No officer or other person, having any duty to perform in connection with sale, however, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income-tax, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particulars specified in the annexed schedule have been stated to be best of the formation of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation.

S.NO.	PARTICULARS	RESERVE PRICE	
1	SCHEDULE 'A': Goat shed, Farm House, Milk Production unit, Feed manufacturing Shed, Godown etc.	RS. 38,00,000	
2	SCHEDULE 'B': SY. NO. 75/P1, 75/P2 AND 65/P1 (Total 20.86 acres) Situated at Nadur village, Brahmavara Taluk, Udupi District	RS. 1,26,00,000	

Lakh only). In the event of any dispute arising as to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction. The prospective bidders are advised to peruse the copies of title deeds with the bank and verify the latest encumbrance certificate and other Revenue/Municipal records to exercise due

diligence and satisfy themselves on the title and encumbrances, if any, over the property. The highest bidder shall be declared to be the purchaser of the schedule property. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears to be clearly inadequate as to make it inadvisable to do so.

. For participating in e-auction, intending bidders have to deposit a refundable EMD of 10% of Reserve price of the property which is as follows: **PARTICULARS** RESERVE PRICE SCHEDULE 'A': Goat shed, Farm House, Milk Production unit, RS. 3,80,000

Feed manufacturing Shed, Godown etc. SCHEDULE 'B': SY. NO. 75/P1, 75/P2 AND 65/P1 (Total 20.86) RS. 12,60,000 acres) Situated at Nadur village, Brahmavara Taluk, Udupi District through RTGS/NEFT directly into the Current Account No. 6735242318 in the name of the Recovery Officer-I. DRT-II, Bangalore with Indian Bank, Richmond Circle, Bangalore having IFSC code No. IDIB000R018 on or before 10/10/2022 or by way of DD favoring Recovery Officer-I, DRT-II, Bangalore in RC No. 836 of 2019 in O.A. No. 11 of 2018. The

ntending bidder should submit the quotation along with copy of PAN card, Address proof and dentity proof, E-mail IA, Mobile No. and in case of Company or any other document confirming representation/attorney of the company and the receipt/counter file of such deposit/Demand draft towards EMD in sealed cover by 3.00 PM on 10/10/2022 to Recovery Officer I, DRT-II, Bangalore. The sealed cover should be super scribed with "Quotation for participating in eauction sale in RC No. 836 of 2019 in O.A. No. 11 of 2018. Tender forms may be collected from the Bank's office or the Office of the DRT. EMD deposited thereafter shall not be considered for . The successful bidder shall have to pay the balance 25% of the sale proceeds after adjustment

of EMD on being knocked down by the next date i.e., 13/10/2022 by 4.00 p.m. in the said account as per details mentioned in para 4 above. If the next day is holiday or Sunday, then or the next first office day. . The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from

the date of sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated in para 5 above. In addition to above the purchaser shall also deposit Poundage fee with Recovery Officer-I, DRT-I @ 2% uptoRs. 1,000/- and @ 1% of the excess of the said amount of Rs. 1000/which is to be remitted online, through www.bharatkosh.gov.in by selecting following: Ministry-Department of financial services

Functional head-services and services fees

ii. PAO code-006701, PAO, DFS Nagpur and

v. DDO code-208095, SO/DRT-2, Bangalore

A copy of receipt to be filed before the undersigned for record purpose.

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, shall be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it The property is being sold on "AS IS WHEREAS IS & AS IS WHAT IS BASIS".

Bidders are advised to go through the website https://www.bankeauctionwizard.com for detailed terms & conditions of auction sale before submitting their bids and taking part in e-auction sale

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or

postpone the auction at any time. Details of revenue assessed, encumbrances and claims on the RC schedule properties are as follows:

No. Description of the properties Revenue Details of Claims, if any, to be sold with the names assessed any other which have been lots of the co-owners where the upon the encumbrance put forward to the property belongs to property to which property, and any defaulter and any other other known or property is person as co-owners. particulars bearing any part liable thereof on its nature and value. RC SCHEDULE PROPERTIES CH BANK Nil ARE OWNED BY Sri Jayakar ndertakes to pay, C. Karianna if there is any.

SCHEDULE OF PROPERTY SCHEDULE 'A' Accessories(Feed pallets manufacturing plant boiler etc.), Shed Constructed and

purchased out of the loan proceeds by the 1st Defendant - M/s.Nadoor Goat Farm, by its Properietor - Sri. Jayakar C. Karianna SCHEDULE 'B'

SI No.	Sy. NO.	Acres	Cents		Boundary	Location	
1.	75/P2	10	00	EastBy	Sy.No.84/1		
				WestBy	Portion of Same SD		
				North By	Sy.No.84/1	Nadoor Village, Udupi	
				South By	Sy.No.84/1	Taluk, Udupi District	
2.	75/P1	9	31	EastBy	Portion of Same SD		
	0.1-20.	1	West By Sy. No.84/1 1 55 North By Sy. No.84/1	Sy.No.84/1			
	6.5			55	Sy.No.84/1		
	d.		10	South By	Sy.No.84/1		
				AUCT	ION SCHEDULE		
Date and Time of Auction				12.10	12.10.2022 Between 11.30 AM to 12.30 noon		
Reserve Price				123200	SCHEDULE 'A': RS. 38,00,000/-		

SCHEDULE 'B': RS. 1,26,00,000/-SCHEDULE 'A': RS. 3,80,000/-SCHEDULE 'B': RS. 12,60,000/-Last Date and Time of e-Tender | 10.10.2022 till 3.00 P.M. 1.00.000/-Given under my hand and seal on this 26th day of August, 2022.

CENTRAL RAILWAY

BHUSAWAL DIVISION

given assets on www.ireps.gov.in through E-auction leasing module.

E-AUCTION FOR LEASING OF COMMERCIAL ASSETS Bhusawal Division, Central Railway, has called E-auction for leasing of below

The interested bidders are requested to register and upload all necessary documents onsite prior to E-auction. For further details bidders are requested to visit the website www.ireps.gov.in to know all details related to E-auction mentioned below:-Category Catalogue No. | Assets Details | Auction Date & Time

Parking	BSL-PKG-22-4	Four Wheeler at BSL(S), BAU	10/09/2022, 12:00 hrs.	
	BSL-PKG-22-4	AK Four Wheeler	15/09/2022,12:00 hr	
			arification etc. if any	

connection with subject tender will be uploaded on website. Bidders should regularly visit website to keep themselves updated. No.: C/PKG/E-auction/2022 Date: 01/09/2022 DRM(C) BSL

RailMadad Helpline 139

SADHANA NITRO CHEM LIMITED CIN: L24110MH1973PLC016698

Regd. Office: Hira Baug, 1st Floor, Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai - 400004 Ph.: 022-23865629 Fax: 022-23887235 E-Mail: sadhananitro@sncl.com Website: www.sncl.com

NOTICE OF THE 49TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 49th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Thursday, September 22: 2022 at 4:00 PM. (IST) to transact the businesses, as set forth in the Notice of

In compliance with the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Circular No. 20/2020 dated May

05, 2020 and Circular no. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular Nos. 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 and April 13, 2020 and Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 respectively (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (collectively referred to as "SEBI Circulars"), the Notice of AGM along with Annual Report 2021-22 has been sent through electronic mode to Members whose email IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The electronic dispatch of Notice of AGM along Annual Report to Members has been completed on Wednesday, August 31, 2022. Pursuant to the Circulars mentioned above, the Company has not printed the Annual Report and hence no hard copies of the same will be provided.

Pursuant to the Regulation 42 of SEBI Listing Regulations, it is hereby informed that the Company has fixed Thursday, 15th September, 2022 as 'Record Date' for the purpose of determining entitlement of the members of the Company to receive Dividend of Re. 0.15 (@ 15%) per equity share having face value of Re. 1/- each fully paid-up for the financial year 2021-22. The said Dividend, if declared by the shareholders at the ensuing AGM, shall be paid on or before 21st October, 2022, subject to deduction of tax at source as applicable. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date Thursday, September 15, 2022 may cast their vote electronically on the business(es) as set

out in the Notice of the AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

Thursday, September 15, 2022.

Members may note that:

The business as set out in the Notice of the AGM may be transacted through e-voting by The remote e-voting shall commence on Monday, September 19, 2022 at 09:00 A.M. IST;

 The remote e-voting shall end on Wednesday. September 21, 2022 at 05:00 PM. IST: iv. The cut-off date for determining eligibility to vote by electronic means or at the AGM is

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the Cut-off Date i.e., Thursday, September 15, 2022, may obtain login ID and password by sending a request at

resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it The facility for e-voting at the AGM shall be made available through e-voting by NSDL.

c) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time

for e-voting i.e. Wednesday, September 21, 2022 at 05:00 P.M. IST and once the vote on

attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is entered in the Register of Members or Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM. The copy of the Notice of AGM and Annual Report is also available on the website of the

Company at https://www.sncl.com/financial-highlights and on the website of the Stock Exchange on which the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and on the NDSL website at https://www.evoting.nsdl.com/. In case of any queries / grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and E-voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's e-voting website or

Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400013 at Toll Free No. 1800 1020 990 1800 224 430 or at E-mail ID : evoting@nsdl.co.in. In case of any other query, members may contact the R&T Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in or write to the Company at sadhananitro@sncl.com.

By order of the Board of Directors

Nitin Rameshchandra Jani

Membership No.: A4757

Company Secretary

contact Mr. Anubhay Saxena, Assistant Manager, NSDL, Trade World, A wing, 4th Floor,

Date: August 31, 2022 Place: Mumbai

TRANSWARRANTY FINANCE LIMITED CIN: L65920MH1994PLC080220

(OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM.

Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai -400021. Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com Website: www.transwarranty.com

Notice of the 28th Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) NOTICE is hereby given that the 28" Annual General Meeting (AGM) of Transwarranty Finance Limited ("the Company") will be held on Wednesday, 28" September, 2022.

at 4.00 p.m. (IST) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8" April, 2020; General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, General Circular No. 02/2021 dated 13" January, 2021, General Circular No. 19/2021 dated 8" December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR /P/2020/79 dated 12[®] May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of

guorum under Section 103 of the Act. In compliance with the above circulars, the Notice of the AGM together with the Annual Report will be sent to the Members electronically to the email IDs registered by them

also be available on the Company's website i.e. www.transwarranty.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. 1. Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not

The Notice of the 28" AGM and the Annual Report for the financial year 2021-22 will

registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice: a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of

Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfattested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e. rnt.helpdesk@linkintime.co.in. b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of

Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. companysecretary@transwarranty.com / RTA's email id i.e. rnt.helpdesk@linkintime.co.in.

 Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

2. Manner of casting vote through e-Voting:

will be able to vote electronically at the AGM.

with the Depository Participant/ the Company

 a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-Voting facility at the AGM.

b) In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020, e-Voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of single login credentials, through their demat accounts / websites of NSDL and / or Central Depository Services (India) Limited or Depository Participant(s).

Instructions on the process of remote e-Voting and e-Voting at the AGM is provided as part of the Notice of the 28" AGM. d) Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-Voting

e) Members will be able to attend the AGM through VC / OAVM or at https://www.evoting.nsdl.com. The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM

(being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. By order of the Board of Directors

For Transwarranty Finance Limited Suhas Borgaonkar

financialexp.epan

Place: Mumbai

Compliance Officer & Company Secretary



NOTICE OF E-VOTING INFORMATION suant to Provisions of Section 108 of the Companies Act. 2013. Rule 20 of

(i) Date of completion of sending of Notices of AGM: 07.09.2022

(v) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Wednesday, 28th

sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or cinerad@responce.in However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL

the AGM and vote by use of Venue Voting For Cinerad Communications Limited Place: Kolkata

HOTEL AND RESTAURANT ASSOCIATION (WESTERN INDIA)

This is This is to inform all the Members of the Association that the 72nd Annual General

All the members of the Association are hereby informed that

Any Association Member not entitled to vote as of the cut-off date on account of nonpayment of his / her subscription amount, shall not be entitled to vote by remote E-

The facility for voting by ballot paper/e-voting shall be made available on the day of the AGM and members who have not already cast their vote by remote e-voting shall be

The notice containing e-voting procedure is also available on NSDL's website: https:// In case of any query pertaining to E-voting, please visit help and FAQ's section avail-

Kirti Agencies, Khar (W), Phone: 26047542.

Mobile: 9869463650 Gauri Press Communication. Vile Parle (E).

AD Support Advertising,

Santacruz (W),

Mobile: 9820069565 Carl Advertising, Andheri (W),

Phone: 2617 6310

Keyon Publicity Andheri (E.) Phone: 28253077 Mobile: 9920992393

Lokhandwala Advertising,

Andheri (W),

Andheri West

9833364551

Phone: 26364274 /

26316960. Prime Publicity Services, Andheri (E), **Phone**: 26839686 / 26830304. **ZOYA** Creation

P. V. Advertisers, Jogeshwari (W) Phone: 26768888 Mobile: 9820123000

Phone: 022-26863587

Earnest Money Deposit (EMD)

Bid Increment

orm & EMD submission

RECOVERY OFFICER I DRT-I, BENGALURU

Date: 2" September, 2022

Place: Mumbai

Company Secretary and Compliance Officer

विमान दळणवळणाचे प्रमुख साधन बनेल- ज्योतिरादित्य शिंदे

पुणे, ०२ सप्टेंबर (हिं.स.) येत्या काही काळात विमान वाहतक हे देशातील दळणवळणाचे प्रमुख साधन बनेल असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. ते आज, शूक्रवारी पुण्याजवळील लवळे येथे सिंबायोसिस अभिमत विद्यार्थ्यांशी विद्यापीठातील संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, देशांतर्गत विमान वाहतूक सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्या विमानाच्या दुष्टिकोनातुनच इंधनावरील व्हॅट कमी करण्याचं आवाहन सर्व राज्यांना केल्याचं सिंधिया यांनी स्पष्ट केलं. देशभरातील २२ राज्यांपैकी १६ राज्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरी विमान वाहतूक म्हणजे नुसतीच विमानांची संख्या आणि विमानतळ नाही तर वाढती विमान संख्या आणि उड्डाणे लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारे वैमानिक तयार करणे,अन्य कर्मचारीवर्ग उपलब्ध करून देणे हे देखील मंत्रालयाचे काम आहे त्याद्वष्टीने मागील सहा महिन्यांत नऊ वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु झाल्या आहेत. तर येत्या दीड वर्षाच्या कालावधीत आणखी १५ संस्था सुरू केल्या जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कृषी उड्डाण योजने अंतर्गत नाशवंत शेत मालाची जलद आणि सवलतीच्या दरात वाहतूक करण्याची योजना आहे गेल्या २ वर्षात विमानाने होणाऱ्या माल वाहतूकीच्या प्रमाणात १९ टक्के पर्यंत वाढ झाल्याची माहिती शिंदे यांनी

तत्पूर्वी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिंदे यांनी



नोंदणीकृत कार्यालयः बी – ३, २०४ साकेत कॉम्प्लेक्स, ठाणे (पश्चिम), महा.–४००६०९ ई-मेल: info@kclinfra.com, वेबसाईट: www.kclinfra.com

वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंगची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की केसीएल इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या सदस्यांची २७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी दु.१२.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे

कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यांचे इंमेल आयडी डिपॉझिटरी सहभागी /कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांत प्रतिनिधी, ॲड्रोइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. कडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिव पद्धतीने कंपनीची एजीएम बोलावण्याच्या सूचनेसह पाठवण्यात आली. रिमोट ई-व्होटिंग (एजीएममध्

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्य नियम २० नुसार, कंपनीला तिच्या सदस्यांना रिमोट ई–व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे ज्यामुळे ते सर्व ठरावांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. ०५ ऑगस्ट २०२२ च्या एजीए

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केल्यानुसार कंपनीने रिमोट ई–व्होटिं . सेवांचा लाभ घेतला आहे. सुशी विशाखा अग्रवाल, कार्यरत कंपनी सचिव, इंदूर, यांची ई–मतदान प्रक्रिय निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदा कालावधी २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वा.(भाप्रवे) सरू होईल आणि २६ सप्टेंबर २०२ रोजी. संध्याकाळी ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. या कालावधीत. कंपनीचे सदस्य ज्यांचे नाव सदस्य /लाभार्थ मालकांच्या नोंदणीमध्ये कट—ऑफ तारखेला म्हणजेच १६ सप्टेंबर २०२२ रोजी दिसते, ते त्यांचे म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. एकदा का ठरावांवर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्या बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएल द्वारे रिमोट ई–व्होटिं

कोणतीही व्यक्ती, जी वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनते आणि त्यांची नावे सदस्य लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार दिसतात, ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी) अन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे नोटिस आणि वार्षिक अहवालाची प्रत मिळविण्यासाठी फोलिअ क्रमांक / डीपी-आयडी-क्लायंट आयडी उद्धृत करणारी विनंती कंपनी किंवा आरटीए, ॲड्रोइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी एजीएमच्य सचनेमध्ये दिलेल्या सचनांचे पालन करण्याची विनंती केली जाते

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करणाऱ्या सभासदांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तथापि, जर एखादा सदस्य, ज्याने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत दिले असेल, तो व्हिडिअं कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य द्रकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) एजीएममध्ये उपस्थित राह् शकते एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे उदा. www.kclinfra.com आणि सीडीएसए च्या www.cdslindia.com च्या वेबसाइटवर.

ई–मतदानाच्या संदर्भात शंका/तक्रारी असल्यास, तुम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि evoting@cdslindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअल किंवा सीडीएसएलच्या टोल फ्री क्र. १८० २२५५३३ वर कोणत्याही माहितीसाठी किंवा ई-व्होटिंगबाबत स्पष्टीकरण

> मंडळाच्या आदेशान्वरे केसीएल इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडकरित

दिनांक: ०२ सप्टेंबर २०२२

मोहन झंवर डीआयएन:००४९५४७३

कामदगिरी फॅशन लिमिटेड

सीआयएन: एल१७१२०एमएच१९८७पीएलसी०४२४२४ **नोंदणीकृत कार्यालय:** ए–४०३, द क्युब, एम.व्ही.रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००५९, भारत दूर.:०२२-४१५८३१३१, वेबसाईट:www.kflindia.com, ई-मेल:cs@kflindia.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **कामदगिरी फॅशन लिमिटेड**च्या सदस्यांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/अन्य ऑडिओ–व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषयावः

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२५ अनुक्रमे दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२५ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक) आणि भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाचे १२ मे, २०२० व . १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता कंपनीचे वार्षिक अहवालासह ३५व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक (आरटी)/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्या सर्वांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. <mark>वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता एमसीए परित्रपक व सेबी</mark> परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे.

सभेची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.kflindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटक

ई-मेलचे स्थायी नोंदणीकरिता डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे डीपीकडे ई–मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्य सदस्यांनी त्यांचे ई-मेल आरटीएकडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवून नोंद करावे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्र २०१५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्था (आयसीएसआय) द्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस–२) नुसार सूचित करण्यात येत आहे की:

- कंपनीने विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत देण्याकरिता कंपनीने सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) एजीएममध्ये विमर्षीत होणाऱ्या विषयाक
- २) रिमोट ई–वोटिंग बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा प्रारंभ होईल आणि शुक्रवार २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.०० वा समाप्त होईल. या ई-वोटिंग कालावधीत सोमवार १७ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन त्यांचे मत देता येईल. त्या वेळेनंतर ई-वोटिंगकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही.
- ३) सभेच्या ठिकाणी बॅलेट पेपरने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएम मध्ये बॅलेट पेपरने मतदानाचा अधिकार असेल. नोंद तारखेला सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग/एजीएममध्ये मतदानाच
- उया व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाल असल्यास आणि निश्चित दिनांकला भागधारक म्हणून पात्र ठरले असल्यास त्यांर्न एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in किंवा टोल फ्री १८००-२२२-९९० वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. नोंद तारखेला एखादी व्यक्ती सदस्य नसल्यार त्यांनी एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.
- ५) ज्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत तरतृद करण्यात येणाऱ्या टपाल/मतदानपत्रिकेने त्यांचे मत देता येणार नाही. सभेच्या ठिकाणी बँलेट पेपरने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगने मतदानाचा अधिकार
- ,) एजीएमपुर्वी किंवा दरम्यान सदस्यांना सहाय्यता हवी असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर एनएसडीएलकडे/०९८३३६१४५४४/९१३७८८२७८१ वर

संपर्क करावा कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता दिपा तोष्नीवाल नेतृत्वा साठी आवश्यक असणारे आपली मते इतरांवर लाढ्णाऱ्या ९ प्रमुख गुण सांगितले. सफल नेता होण्यासाठी हृदयापासून आलेले धैर्य, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची आक्रमक वृत्ती, टीम वर्क ,आणि सहकाऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची असल्याचे म्हणाले.

व्यक्ती कधीही यशस्वी नेता होऊ शकत नाहीत तर इतरांची बाजू समजून घेऊन त्यातून योग्य अयोग्य ठरवण्याची क्षमता नेत्यांमध्ये हवी असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला



टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज(इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्रमांक ४७, 'ओपस सेंटर'

दसरा मजला. सेन्टल रोड. एमआयडीसी. तुंगा पॅरेडाईज हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ महारष्ट्र, भारत, टेलिफोन : ४०९८२२२२; फॅक्स क्र. २८३५६५५९

सी आय एन क्र. L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com

संकेत स्थळ (वेबसाईट): www.technocraftgroup.com ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोझर आणि ई - मतदाना संबंधीची माहिती

एतददवारे सचित केले जाते की, कंपनीच्या सदस्यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी स. ११:३० वा. (भा.प्र.वे.) दूतर्फा दूर-हक-श्राव्य प्रणालीद्वारे (टु-वे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) ('व्हीसी') अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमाच्या साहयाने ('ओएव्हीएम') आयोजिण्यात आली आहे. या सभेत, दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सूचनेत कळविण्यात आल्याप्रमाणे कामकाज होईल.

कंपनी कायदा २०१३ मधील तरतुदी आणि दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० १३ जानेवारी २०२१, आणि ५ मे २०२२ रोजी कापॅरिट अफेयर्स मंत्रालय यांनी जारी केलेली परिपत्रके तसेच सेबी (एसईबीआय) यांचे १५ जानेवारी २०२१ चे परिपत्रक यांच्या अधीन राहन ही एजीएम केवळ 'व्हीसी' / 'ओएव्हीएम' प्रणालीद्वारे घेतली जाईल. 'प्रॉक्झी' च्या नियुक्तीची सवलत या एजीएम साठी उपलब्ध नाही. इलेक्ट्रोनिक प्रणालीद्वारे एजीएम मध्ये सामील होण्यासंबंधीचे

. कंपनीच्या सभेची सचना तसेच वितीय वर्ष २०२१ - २२ च्या वार्षिक अहवालाची डलेक्टॉनिक प्रत केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीमार्फतच (इलेक्ट्रॉनिक मोड) फक्त, ज्या सदस्यांचे ई - मेल ॲड्रेस (पत्ते) कंपनी किंवा सीडीएसएल / एनएसडीएल ("डिपॉझिटरीज) कडे नोंदलेले आहेत अशा सदस्यांनाच पाठविली जाईल. त्याचप्रमाणे ती कंपनीचे संकेत स्थळ (वेबसाईट) www.technocraf आणि शेअर बाजारांच्या (स्टॉक एक्स्चेंजेस च्या) संकेत स्थळांवर सुद्रधा उपलब्ध असेल.

जे सदस्य कंपनीचे भाग (शेअर) भौतिक स्वरूपात (फिजिकल मोड) धारण करतात, त्यांना त्यांचे ई - मेल आयडी, सचनेत दिलेल्या निर्देशांचे पालन करून नोंदविता येतील, आणि डलेक्टॉनिक प्रणालीमार्फत (डलेक्टॉनिक मोड) भाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे . ई - मेल आयर्ड संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्टस ("डीपीज") कडे नोंदविता अगर दरुस्त करता येतील

या ई-एजीएम चे कामकाज करण्याकरिता आणि ई-मतदान सविधा परविण्याकरीता प्राधिकत संस्था (ऑथराईज्ड एजन्सी) म्हणन कंपनीने नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ("एनडीएसएल") च्या सेवा घेतल्या आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ स ९ :०० वा. (भा.प्र.वे.) पासन रविवार २५ सप्टेंबर २०२२ सायं. ५ : ०० वा. (भा.प्र.वे.) पर्यंत सदस्यांना मतदान करता येईल. रिमोट ई-मतदानाच्या मदती अंती ही सविधा संपृष्टात येईल. जे सदस्य एजीएम ला उपस्थित असतील आणि ज्यांनी त्यापूर्वीच आपले मतदान केले नसेल अशा सदस्यांसाठी एजीएम सरु असतानाच्या काळात ई - मतदान सविधा परविली जाईल. एजीएम सर होण्यापूर्वीच ज्या सदस्यांनी रिमोट ई - मतदान प्रणाली मार्फत आपले मतदान केले असेल अश सदस्यांना देखील 'व्हीसी' / 'ओएव्हीएम' प्रणालीद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम उपस्थित राहता / सहभागी होता येईल, मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

'कट - ऑफ डेट (दिनांका दिवशी)' रोजी म्हणजेच **सप्टेंबर १९, २०२२** रोजी डिपॉझिटरी कडील 'रजिस्टर ऑफ मेम्बर्स' मध्ये अथवा (इलेक्ट्रॉनिक भाग धारकांच्या बाबतीत) 'रजिस्टर ऑफ बेनेफ़िशिअल ओनर्स' मध्ये ज्या सदस्यांची नावे नोंद्रलेली असतील अशा सदस्यांनाच फक्त

ई - मेल ॲड्रेस (पत्ते) कंपनी / डिपॉझिटरीज कडे नोंदलेले नसतील अथवा कंपनीने इलेक्ट्रॉनिकली 'कट ऑफ डेट' म्हणजेच १९ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीचे भाग धारण करीत असेल, अशी व्यक्ती आपला फ़ोलिओ क्र. / डीपी आयडी आणि क्लायंट आयडी देऊन evoting@nsdl.co.in यावर विंनती करून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकेल.

याखेरीज एतदद्वारे सूचित केले जाते की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिसक्लोझर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, मधील नियामक शर्त (रेग्युलेशन) ४२ यांना अनुसरून सदस्यांची नोंद वही आणि भाग हस्तांतरण पुस्तक (रजिस्टर ऑफ मेम्बर्स ॲण्ड शेअर ट्रान्स्फर बक्स) २२ **सप्टेंबर २०२२ पासून २६ सप्टेंबर २०२२** पर्यंत (दोन्ही दिवस अंतर्भत) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणाकरिता बंद राहील

रिमोट ई - मतदानासंदर्भात कोणतीही चौकशी / तक्रार कंपनीच्या वर दिलेल्या पत्यावर टेलिफोनवर / फॅक्स क्रमांकावर अथवा investor@technocraftgroup.com किंवा evoting@nsdl.co.in या पत्यावर ई - मेल करून कंपनीच्या कंपनी सचिवाकडे पाठविता येईल. त्याचप्रमाणे टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० येथेही कळविता येर्डल

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड करिता

दिनांक : सप्टेंबर २. २०२२ स्थळ : मुंबई

नीरज राय कंपनी सचिव



ट्रान्सवॉरन्टी फायनान्स लिमिटेड

मीआयाम एलह५९२०एमएच१९९४पीएलमी०८०२२० गोदणीकृत कार्यालयः ४०३, रीजेंट चेंबर्स, निरमन पॉइंट, मुंबई-४०००२१. द्रध्वनीः ४००१ ०९०० फॅक्सः ४००१ ०९९९

ई-मेल:companysecretary@transwarranty.com, वेबसाइट:www.transwarranty.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्रारे येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>ट्रान्सवॉरन्टी फायनान्स लिमिटेड (कंपनी)</mark> ची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दुपारी ४.०० भा.प्र.वे. वाजता आयोजित केली जाईल. व्हिंडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ओएव्हीएम) एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी होणार आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे पालन करून (कायदा) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ('सेबी') (सूची दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता विनियम, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') आणि सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० च्या तरतुदी सामान्य परिपत्रकासह वाचा क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०; सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, सामान्य परिपत्रक क्र.२१/ २०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. भारत सरकार ('एमसीए') आणि परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे. २०२०. परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.:सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि परिपत्रव क्रमांक एमसीए/सेबीने जारी केलेले इतर लागू परिपत्रक. एजीएम द्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांन कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत कोरमच्या उद्देशाने मोजले जाईल.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये, वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सदस्यांना डिपॉझिटर्र पार्टिसिपंट/ कंपनीकडे नोंदणीकृत ईमेल आयडीवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल.

२८वी वार्षिक वसाधाारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ चा वार्षिक अहवाल कंपनीच्य वेबसाइटवर म्हणजेच www.transwarranty.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडची www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com वर उपलब्ध

- ज्या सदस्यांनी ई-मेल आयडी डिपॉझिटरीजमध्ये वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आणि ई-मतदानासाठी ई-मेल आयडीची नोंदणी एजीएम नोटीसमध्ये नमूद केलेल्या ठरावांसाठी नोंदवलेली नाही अशा सदस्यांनी अनुसरण करणे आवश्यक आहे:
- अ) शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवलेले असल्यास कृपया फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली कॉपी) आणि आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन कॉपी) कंपनीच्या ईमेल आयडीवर ईमेल द्वारे म्हणजे कंपनी चा ईमेल आयडी अर्थात companysecretary@transwarranty.com वर व आरटीए ईमेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर प्रदान करावा.
- ब) जर डिमॅट स्वरूपात शेअर्स असतील तर कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंर्क डीपीआयडी+सीएलआयडी आणि १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खात्याच्या स्टेटमेंटची प्रत, पॅन (स्व-साक्षांकित प्रत) आणि आधार (सेल्फ-अटेस्टेड कॉपी) कंपनीच्या ईमेल आयडीवर ईमेलद्वारे म्हणजे companysecretary@transwarranty.com वर व आरटीए ईमेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर प्रदान करावा.
- क) वैकल्पिकरित्या सदस्य मुद्दा (अ) किंवा (ब) मध्ये नमूद तपशील सिद्ध करून वापरकत आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी www.evoting.nsdl.co.in वर ई-मेल विनंती पाठव शकतात.
- ई-मतदानाद्वारे मत देण्याची पद्धत:
- अ) सभासदांना एजीएममध्ये रिमोट ई-मतदान सुविधेद्वारे एजीएमच्या नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाप् व्यवसायावर आपले मत देण्याची संधी मिळेल. ब) सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीफडीऊसीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दिनांव
 - ९ डिसेंबर, २०२० नुसार, ई-मतदान प्रक्रिया सर्व वैयक्तिक डीमॅट खातेधारकांसाठी,एनएसडीएल आणि/किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपेंटच्या त्यांच्या डीमॅट खाती एकल लॉगिनद्वारे सक्षम केली जाईल.
- क) २७व्या एजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून एजीएममध्ये दुरस्थ ई-मतदान आणि ई-मतदानाच प्रक्रियेविषयी सूचना प्रदान केल्या आहेत.
- ड) एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील.
- ई) सदस्य (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) किंवा https: /www.evoting.nsdl.com द्वारे एजीएम मध्ये उपस्थित राह् शकतील. एजीएम मध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएम च्या सूचनेमध्ये स्पष्ट केली आहे.

भासदांना विनंती आहे की, एजीएम ची सूचना (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जात आहेत) आणि विशेषतः, एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोट ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये ई-मतदान सुविधेद्वारे मत टाकण्याची पद्धत एजीएमच्या नोटिसीमध्ये उपलब्ध करूनदिलेल्या सर्व नोट्स काळजीपूर्वक

संचालक मंडळाच्या आदेशानुसा ट्रान्सवॉरन्टी फायनान्स लिमिटेड करिता सुहास बोरगावक

यांची अनेक उढाहरणे ढिली. शिंदे म्हणाले. असल्याचे शिवाजीमहाराजांच्या राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण छत्रपती मंत्री चंढकांत पाटील यावेळी भूमीत आल्याचा अभिमान उपस्थित होते. आपल्याला सार्थ

Neo Infracon Limited

Reg. Office Address: 52-A,Nanubhai Desai Road, 9,Mulji Thakarsi Building, Sindhi Lane, Mumbai 400 004 Corn Office Address: 1st Floor Nilay Life Scapes Parmanand Wadi, Charrni Boad, Mumbai - 400 004 CIN: L65910MH1981PLC248089 | Email: cs@neoinfracon|td.com | Website: www.neoinfracon|td.com | Tel No: 022-61453600 / 022-23856390 | Fax: 022-23874518

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING**

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of the Compan will be held on Tuesday, 27th September, 2022 at 12:30 p.m through Video Conference (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM).

In compliance with applicable provision of the Companies Act, 2013 ("Act") and rules made hereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 14/2020, No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021 No. 19/2021 and No. 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021 December 8, 2021 and May 5, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs an Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P 2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 202 ssued by Securities and Exchange Board of India (herein after collectively referred to as "Circulars" and all other applicable laws, the Notice of 39th AGM along with the Annual Report inter alicontaining Directors Report, the Audited Standalone and Consolidated Financial Statements an Auditor Report thereon, has been dispatched electronically via email on Friday, 2nd September,202 The first of the f nember who is interested to inspect the documents may send an email to cs@neoinfraconItd.com Members can attend and participate in the ensuing AGM through VC/OVAM and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through VC/OVAM will be counted for the purpose of quorum under section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with applicable Rules and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has engaged services of National Securities Depository Ltd to provide electronic voting facility to the Members of the Company as or September 21, 2022 (Cut of date). Members holding Shares in physical form or who have not registered their email addresses and any person who acquires shares and become members after dispatch of notice of AGM and holds shares as on cut of date are requested to refer notice of AGM for the process to be adopted for obtaining the login ID and password for casting their vote through emote e-voting. However if the person is already registered with NSDL for remote e-voting the

The details as required pursuant to the applicable provisions of the Act read with applicable rules are

- Day, date and time of commencement of remote e-voting: Saturday, 24th September, 2022 a 9.00 am (IST).
- Day, date and time of end of remote e-voting: Monday, 26th September, 2022 at 5.00 pm (IST) Cut-off date: 21st September, 2022.
- Person who is a Member as on cut-off date only shall entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. A person who is not a Member as on the cut of date should trea this Notice for information purpose only.
- Members may note that: a) The remote e-voting module will be disabled by NSDL beyond 5.00 pm on 26th September, 2022 and once the vote is cast by the Member, he/she will not be allowed to change it subsequently: b) members who have cast their vote by remote e voting prior to the AGM may also attend the AGM shall not be entitled to cast their vote again; (c) the evoting facility shall be made available during the course of AGM for those who have not vote

Notice of the AGM is displayed on the website of the Company.

Further, pursuant of Section 91 of Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, 22nd September, 2022 till Tuesday, 27th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

For Neo Infracon Limited Tamanna Rawal CS & Compliance Officer

Date: 03.09.2022

★TARMAT₹ टॉरमॅट लिमिटेड

CIN: L45203MH1986P1C038535 नोंदणीकृत कार्यालय: जेन विद्या मार्ग, वागेश्वरी मंदिराजवळ, ओफ फिल्स सिटी रोड, मर्लाड (पूर्व), मुंबई – ४०० ०६३. **ई–मेलः cs@tarmatlimited.com.** वे**बसाईटः www.tarmat.in टेलि.:** २८४० २१३० / ११८०. **फॅक्सः** २८४० ०३२२.

३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुदींचे पालन करून आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए टॉरमॅट लिमिटेडची ची ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२ रोजी दुपारी ०२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाँद्वारे (ओएव्हीएम)आयोजित केली जाईल, याची सचना येथे दिली आहे. ५ मे २०२२ च्या प्तामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, ८ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० नध्ये प्रदान केलेल्या पद्धतीने १३ एप्रिल २०२० चे सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी केलेले इतर लाग परिपत्रक (एकत्रितपणे संबंधित गरिपत्रके म्हणून संदर्भित) ९३ ऑगस्ट २०२२ च्या नोटिसीमध्ये तपशीलानुसार व्यवसायाचे व्यवहार हरण्यासाठी सेदस्य व्हीसी∕ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यास सक्षम असतील. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रांसह ०३ सप्टेंबर, २०२ गेजी लेखापरीक्षकांचा अहवाल आणि संचालकांचा अहवाल. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पर्ने डेपॉझिटरीज/कंपनीकडे नोंदणी केले आहेत त्यांच सदस्यांना वैयक्तिकरित्या नोटीस पाठवणे पूर केले आहे, ही कागदपत्रे कंपनीच्या वेबसाईटच्या गुंतवणूकदार विभागावर www.tarmat.ii आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज

पुस्तक बंद

. कंपनी अधिनियम, २०१३ च्या सेक्शन ९१ आणि सेबी च्या कलम ४२ नुसार (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ नुसार सुचना देखील दिली गेली आहे. सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स एजीएमच्या उद्देशाने शनिवारपासून १४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान:

ऑफ इंडिया लिमिटेडवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com व

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सेबीच्या सचिवालय मानक २ आणि सेबीच्या नियमावली ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५, मधील आयटम् बैठकीत व्यवहार होणारा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो; सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेंड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान प्लॅटफॉर्मद्वारे ठरावांवर मतदानाच अधिकार वापरण्यासाठी सर्व सदस्यांना ई–मतदान सुविधा प्रदान करण्यात कंपनीला आनंद झाल आहे. ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या रजिस्टरमध्ये / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट ऑफ तारखेनुसार दिसतात म्हणजेच शुक्रवार, सप्टेंबर २३, २०२२ दूरस्थ ई-मतदानाच्या सुविधेचा लाभ गेण्यास पात्र आहेत. वार्षिक अहवाल २०२२ चे मेलिंग पूर्ण झाल्यानंतर आणि कट ऑफ तारखेनुसार म्हणजेच शुक्रवार, सप्टेंबर २३, २०२२ रोजी समभाग धारण केलेले पात्र सदस्य त्यांच्या नतदानाच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी कंपनीशी संपर्क साधू शकतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून. युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्याची सविस्तर प्रक्रिया पभेच्या सूचनेमध्येही दिली आहे आणि जी कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. प्रदस्यांना विनंती आहे की १३ ऑगस्ट २०२२ च्या एजीएम नोटिसीमध्ये उपलब्ध असलेल्य सचनांचे पालन करा, जे कंपनीच्या वेबसाईटच्या गुंतवणूकदार विभागाकडून www.tarmat.in वर

देखील डाउनलोड केले जाऊ शकते. रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुर होईल आणि गुरुवारी, २९ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ५.०० वाजता समाप्त होईल . सदस्यांना दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करता येणार नाही. कोणतीही चौकशी किंवा तक्रारी असल्यास आपण <u>evotingindia.com</u> वर उपलब्ध असणाऱ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवू शकता.

दूरस्थ ्ई_मतदानाचा कालावधी शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजत सुरू होईल आणि सोमवार, सप्टेंबर २७, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. सदर तारीख आणि वेळानंतर सदस्य दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मतदान करू शकणार नाहीत. कोणतीही प्रश्न किंवा तक्रार असल्यास, आपण evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि ई-मतदान मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा nelpdesk.evotingcdslindia.com वर ई-मेल पाठवू शंकता.

ज्या सदस्यांनी दरस्थ ई-मतदानाद्वारे मते दिली आहेत ते वार्षिक सर्वसाधारण सभेला देखील उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नाही, ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मेते दिली नाहीत त्यांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल द्वारे सभेत प्रदान केलेल्या सुविधेद्वारे येथे मतदान करता येईल. मतदानाची सुविधा इलेक्ट्रॉनिक तदान प्रणालीद्वारे एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल

ईमेल पत्ते नोंदणी / अद्ययावत करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:

इलेक्टॉनिक स्वरुपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हे लेमिटेंड त्यांच्या ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक वैध/अद्ययावत करण्यासाठी भौतिक स्वरूपात ठेवलेले शेअर्स असल्यास सभासद त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींशी पत्ता आणि बँक तपशीलांसह संपर्क साधू शकतात. ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केल नाही आणि परिणामी वार्षिक अहवाल, एजीएमची नोटीस दिली जाऊ शकली नाही, त्यांनी shwetas@bigshareonline.com वर ईमेल पाठवून बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवू शकतात.

फिजिकल डिमॅट मोडमध्ये शेअर्स असलेल्या सदस्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींना (डीपी) शेअर्स धारकानां विनंती आहे की, पत्ता बदलल्यास कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट बिग शेअर सर्व्हिसेस प्रा. लि., एस-२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहरा सेंटरच्या पुढे महाकाली केव्हज रोड, मरोल, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ येथे बुधवार २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत संवीक्षक कर्ता:

इंस्टा पोल आणि रिमोट ई-मतदान प्रक्रिया निष्यक्ष आणि पारदर्शी पद्धतीने आयोजित करण्यासाठी कंपनीने श्री प्रशांत दिवाण, वृत्तिशील कंपनी सेक्रेटरी (FCS: 1403 CP: 1979 PR: 530/2017) यांची संवीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

र्जीएम च्या नोटीसमध्ये नमूद केलेली कागदपत्रे ही नोटीस प्रसारित झाल्यापासून ते एजीएम च्य तारखेपर्यंत सदस्यांकडून कोणत्याही शुल्काशिवाय निरीक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक उपलब्ध आहेत. अशा कागदपत्रांची तपासणी करू इच्छिणारे सदस्य cstarmatlimited.com वर ईमेल पाठव्

संपर्काची माहिती :

रिमोट ई-वोटिंगशी संबंधित तक्रारी जर असतील तर कंपनी सेक्रेटरी यांना टॉरमॅट लिमिटेड, सेक्रेटरीअल विभाग, जनरल ए. के. वैद्य मार्ग, वाघेश्वरी मंदिराजवळ, ऑफ फिल्म सिटी, मालाड (ई), मुंबई ४०० ०९७ महाराष्ट्र, भारत यांना संबोधित करता येईल. दरध्वनी क्र.: +९१-२२-२८४०२१३०/ १९८० फॅक्स क्रमांक : २८४० ०३२२ ई-मेल: <u>cs@tarmatlimited.com</u> संपर्क माहीती मिळवू टॉरमॅट लिमिटेडकरित

सही/-

एस, चक्रबर्ती

स्थळ : मुंबर्ड दिनांक:०३ सप्टेंबर २०२३ जाहीर नोटीस

याद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते की, माझे अशील नीता राजाराम मोरे हे खाली नमूद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत माझ्या अशिलांचे वडील काशिनाथ ाणपत महमुणकर दिनांक १२ जुलै २०१० रोजी मयत झाले आहेत त्यांनी त्यांच्या ह्यातीत दिनांक २४/०८/२००९ रोजी नोंदणीकृत मृत्युपत्र बनवून ठेवलेला आहे त्याचा नोंदणीकृत दस्त नंबर ७३३४/२००९ असून त्या मृत्युपत्रानुसार माझे अशील नमूद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत. व त्यांनी ती मालमत्ता कायम फरोक्त खताने कु. छाया चंद्रकांत सालसकर यांना विकण्याचे ठरविले आहे.

सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागावर कोणत्याही व्यक्ती/संस्था यांचा आगर अन्य कोणाचा कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क, दावा हीतसंबंध, ग्रहाण, तारण, कर्ज, बोजा, दान व बक्षीस खरेदी, विक्री फरोक्त, लीज, वारसा, भाडेपट्टा, लीजकरार, पोटगी, कब्जा, वहिवाट अथवा इतर कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आमच्या खालील पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुरावासह कळवावे तसे न केल्यास कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क व हीतसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो सोडून दिलेला आहे असे गृहीत धरून आमचे अशील सदर मिळकतीचा खरेदीचा व्यवहार पर्ण करतील. विहित मदतीनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

मालमनेचे परिशिष्ट

ादनिका क्रमांक ६०१, ६ वा मजला, श्री वामन कृपा को.ऑप. हौसिंग सोसायटी राबोडी, कोळीवाडा, वृंदावन सोसायटीजवळ, ठाणे ४००६०१ परिसराचे भूखंड ४२३ चौ.फुट (कारपेट) दिनांक ०१/०६/२०१२ रोजी श्री वामन कृपा सोसायटीने दिलेल्या भाग प्रमाणपत्र नंबर ३० यांचे ५ भाग प्रत्येकी त्यांचे नंबर १४६ ते १५० असे आहेत **ठिकाण:-** ठाणे

दिनांक:- 0३/0९/२०२२.

पत्ता : गाळा नं.१, भिवंडीवाला बिल्डींग, ॲक्सीस बँकेच्या शेजारी कोर्ट नाका. ठाणे

ॲड. पी. आर. देशमुख

एलसिंड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

दूर.क्र.:६६६२५६०२, ६६६२५६०४, फॅक्स:०२२-६६६२५६०५, ई–मेलःvakilgroup@gmail.com, वेबसाईटःwww.elcidinvestments.com

४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व रिमोट ई-वोटिंग माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, एलिसड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी द.३.००वा.भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य** माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०२१–२२ ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२०, ०२/ २०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, २१/२०२१ दि.१४ डिसेंबर, २०२१ आणि ०२/२०२२ दि.५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार बुधवार, १ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीने पाठविले आहेत.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ (एलओडीआर) आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस२) नुसार सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगसह व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेमार्फत ४१व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा सदस्यांना कंपनीने दिली आहे. नोंद दिनांक गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या द्वारे धारण समभागाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधा दिलेली आहे. सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सविधेने किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने ठरावावर मत देण्याचा पर्याय असेल. रिमोट ई-वोटिंग, एजीएममध्ये ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नम्द आहे रिमोट ई-वोटिंग सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सदस्यांचे त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि असे करण्यास रोखलेले नाही त्यांना ई-वोटिंग प्रणालीने एजीएममध्ये मत घेण्याचा अधिकार असेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

जर कोणा व्यक्तीने कंपनीचे विद्युत स्वरुपात सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असल्यास आणि नोंद तारीख अर्थात गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर किंवा vakilgroup@gmail.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती सीडीएसएलसह ई–वोटिंगकरिता यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

विद्युत स्वरुपात प्रतिभूतीधारक वैयक्तिक भागधारक आणि ज्यांचे शेअर्स कंपनीकडे प्राप्त आहेत आणि सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला आहे आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली आहे त्यांनी एजीएम सूचनेत नमुद स्चनांचे पालन करावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, नोंद ई-मेल, मोबाईल क्रमांक इत्यादी सह विनंती पत्र स्वाक्षरी करून पाठवावे किंवा सदर दस्तावेज स्कॅन करून खालील <u>https://linkintime.co.in/Email_Register.html</u> लिंकवर अपडेट करावे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचा ई-मेल नोंद/अद्यायावत करून घ्यावे.

रिमोट ई-वोटिंगबाबत सविस्तर तपशिलाकरिता कृपया एजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. काही प्रश्न असल्यास <u>https://www.evotingindia.com</u> च्या हेल्पसेक्शनवर सदस्यांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिक्कन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा हेल्पडेस्क संपर्क १८००२२५५३३.

विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही तक्रारी असल्यास श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस्, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ यांना कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.

एजीएम सूचना सीडीएसएलच्या <u>https://www.evotingindia.com</u>, स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व कंपनीच्या <u>www.elcidinvestments.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ चे नियम ४२ अन्वये वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता अंतिम लाभांशास भागधारकांच्या अधिकार निश्चितीसाठी शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ ते गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले

> मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता

सही/-वरुण विकल

अध्यक्ष ठिकाण : मुंबई दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२२ डीआयएन:0१८८०७५९

०३ सप्टेंबर, २०२२

ठिकाण: मुंबई कंपनी सचिव

तारीख: २ सप्टेंबर, २०२२

कंपनी सचिव आणि सक्षम अधिकारी